

मा. मंत्री (महसूल) यांचे कार्यालय, शिबिर कार्यालय, नागपूर,
दिनांक १६ डिसेंबर २०१५. - प्रसिध्दीपत्रक

**मा.कृषी व महसूल मंत्री श्री.एकनाथराव खडसे यांनी आज दिनांक १६ डिसेंबर, २०१५ रोजी
विधान सभेत केलेले म.वि.स.नियम ४८ अन्वये वैयक्तीक स्पष्टीकरण.**

मंगळवार, दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी नियम २९३ अन्वये दुष्काळाच्या प्रस्तावावर चर्चेच्या वेळी या सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री.गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषणात माझ्या संदर्भात चुकीचा, विपर्यस्त, खोडसाळ, जनतेची व या सन्माननीय सभागृहाची दिशाभूल करणारा व तसेच माझी बदनामी करण्याच्या हेतुने काही उल्लेख केला आहे, त्याबाबत मी महाराष्ट्र विधानसभा नियम ४८ अन्वये खालील वैयक्तीक स्पष्टीकरण करित आहे.

सन्माननीय सदस्यांनी सभागृहात त्यांच्या भाषणामध्ये ज्या राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत - हरित गृहातील लागवड साहित्य व निविष्टा या प्रकरणांचा उल्लेख केला आहे, त्या योजनेच्या प्रत्येक लाभाचा तपशील मी खालीलप्रमाणे या सार्वभौम सभागृहासमोर मांडत आहे.

सर्वप्रथम सदस्यांनी, “महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांचे पॉलीहाऊस चे प्रकरण” असा उल्लेख केला आहे, तो निखालस खोटा व पूर्णतः चुकीच्या माहितीवर आधारीत असून ज्यावेळी मी अर्ज केला त्यावेळी मी कृषी मंत्री नव्हतो हे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो

या प्रकरणाची वस्तुस्थिती सभागृहसमोर यावी म्हणुन मी खालील माहिती देत आहे.

सन्माननीय सदस्यांनी ज्या प्रकरणांचा उल्लेख सभागृहात दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजीच्या त्यांच्या भाषणात केला आहे, ती प्रकरणे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत हरित गृह उभारणीसाठीची असून त्याचा दिनांक निहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे :-

१.	ऑनलाईन नोंदणी व ऑनलाईन अर्ज	०९/०४/२०१४
२.	पूर्वसंमती अर्ज दिनांक	१३/०४/२०१४
३.	पूर्वसंमती दिल्याचा दिनांक	०५/०५/२०१४
४.	प्रकल्प सुरु करण्यासाठी मोक्याचा तपासणी दिनांक	१५/०५/२०१४
५.	प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर मोक्याचा तपासणी दिनांक	१४/०७/२०१४
६.	जिल्हास्तरीय समितीची शिफारस दिनांक	२६/०८/२०१४
७.	जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कडून ऑनलाईन अनुदान मागणी	२९/११/२०१४
८.	फलोत्पादन महामंडळ, पुणेकडून ऑनलाईन आर.टी.जी.एस.द्वारे अनुदान अदायगी	०८/१२/२०१४
९.	अनुदान रुपये	रु.१४,६४,७२०/-

त्यातील दुसरे प्रकरण हे राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत - हरित गृहातील लागवड साहित्य व निविष्ठाबाबतचे असून ते सुध्दा मी कृषी मंत्री या पदाचा कार्यभार स्वीकारण्या पूर्वीची आहेत.

१	अर्ज दिनांक	०२/०९/२०१४
२	मोका तपासणी दिनांक	०१/१०/२०१४
३	जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कडून ऑनलाईन अनुदान मागणी	०७/०३/२०१५
४	अनुदान रुपये	रुपये ८,५८,८१६/-

जळगांव जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१४-१५ अंतर्गत संरक्षित शेती अहवालानुसार एकंदर केवळ २८ लाभार्थी उपलब्ध होते. अतिरिक्त लाभार्थी उपलब्ध नसल्याने रु. ४१.२९ लक्ष अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी जळगांव या कार्यालयाने कृषी आयुक्त कार्यालयास समर्पित केली आहे. यावरून पात्र लाभार्थींना डावलून केवळ मलाच अनुदान देण्यात आल्याचे सन्माननीय सदस्य भासवत आहे, ते धादांत खोटे असल्याचे दिसून येते.

सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगांव यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झालेली आहे. ती मी सभागृहासमोर सादर करित आहे.

या दोन्ही योजनेअंतर्गत लाभार्थी म्हणून सन्माननीय सदस्यांनी ज्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे ती प्रकरणे मी कृषी मंत्री या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच मंजूर करण्यात आलेली आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे “आमच्या कृषी मंत्र्यांचे ११ वाजता प्रकरण ऑनलाईन मंजूर होते व १२ वाजता प्रकरणाचा चेक मिळतो, ३ वाजता सबसिडी होते”, असे जे निराधार व बेजबाबदार वक्तव्य सन्माननीय सदस्यांनी केले आहे ते केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतुने, व जनमानसातील माझी प्रतिमा मलीन करण्याच्या हेतुने तसेच या सभागृहात माझ्या संदर्भात जाणीवपूर्वक खोडसाळपणे, चुकीचे व विपर्यस्त तसेच या सार्वभौम सभागृहाची दिशाभूल करण्याच्या हेतुने हे भाषण केलेले आहे, हे दिसून येते.